

भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अंतर्गत
अभियोग दाखल करण्यास मंजूरी देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय, क्र. अभियो-१६१५/प्र.क्र.७५/११अ
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक- २२ ऑगस्ट, २०१६

वाचा:-

- १) शासन निर्णय, सा.प्र.वि., क्र.अभियो १३११/प्र.क्र.८८/ ११अ, दि.३०.०८.२०११
- २) शासन निर्णय, सा.प्र.वि., क्र.अभियो १३१२/प्र.क्र.३०/पुर्नबांधित १/११अ, दि.१२.०२.२०१३

प्रस्तावना-

भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अंतर्गत अभियोग दाखल करताना मंजूरी देण्यासंदर्भात संदर्भाधिन अ. क्र.१ वरील दि.३०.८.२०११ च्या शासन निर्णयान्वये सूचना देण्यात आलेल्या होत्या. सदर शासन निर्णय अधिक्रमित करून सुधारित सूचना संदर्भाधिन अ. क्र.२ वरील दि.१२.२.२०१३ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेल्या आहेत. सदर दोन्ही शासन निर्णयात शासकीय सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांविरुद्ध अभियोग दाखल करण्यास मंजूरी देणारे सक्षम प्राधिकारी निश्चित करताना अधिकाऱ्यांच्या पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार असलेल्या वेतनश्रेण्या (असुधारीत वेतनश्रेण्या) विचारात घेण्यात आल्या होत्या. मात्र म.ना.से.(सुधारीत वेतन) नियम, २००९ दि.२२.४.२००९ पासून लागू झाल्याने सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार नवीन वेतनबँड व ग्रेड पे लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे दि.१२.२.२०१३ च्या शासन निर्णयात असुधारित वेतनश्रेण्यांबरोबरच सुधारित वेतनश्रेण्या विचारात घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता, शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे:-

शासन निर्णय-

संदर्भाधिन अ. क्र.२ येथिल दि.१२.२.२०१३ च्या शासन निर्णयातील परि.१ मधील (अ) (1) आणि (ब) मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.:-

अ) (1) पोलीस सेवेतील पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त या पदावर व त्यावरील पदांवर कार्यरत अधिकारी (ज्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शि. व अ.) नियम, १९७९ लागू आहेत.) यांच्या विरुद्ध अभियोग दाखल करण्यास सक्षम प्राधिकारी पुढीलप्रमाणे असतील:-

| | | | |
|----|--|---|--|
| i | राजपत्रित गट-अ {ज्यांच्या वेतनश्रेणीचा किमान टप्पा रु.१०,६५०/- (असुधारीत) / सुधारीत वेतनश्रेणी P B -३ वेतनबँड १५६००-३९१००, ग्रेड पे.६६०० आहे, त्या किंवा त्यापेक्षा वरिष्ठ वेतनश्रेणीत वेतन घेणारे अधिकारी } | : | संबंधित प्रशासकीय विभागाने विभागाचे प्रभारी मंत्री यांचेमार्फत मा. मुख्यमंत्री यांची मान्यता घ्यावी. |
| ii | राजपत्रित गट-अ {ज्यांच्या वेतनश्रेणीचा किमान टप्पा रु.१०,६५०/- (असुधारीत)/ सुधारीत वेतनश्रेणी P B -३ वेतनबँड १५६००-३९१००, ग्रेड पे.६६०० पेक्षा कमी आहे, असे अधिकारी } | : | संबंधित प्रशासकीय विभागाने विभागाचे प्रभारी मंत्री यांची मान्यता घ्यावी. |

ब) शासकीय सेवेतील इतर अधिकारी / कर्मचारी यांच्याविरुद्ध अभियोग दाखल करण्यास सक्षम प्राधिकारी पुढीलप्रमाणे असतील:-

| | | | |
|-----|--|---|--|
| i | राजपत्रित गट-अ {ज्यांच्या वेतनश्रेणीचा किमान टप्पा रु.१०,६५०/- (असुधारीत) /सुधारीत वेतनश्रेणी PB -३ वेतनबँड १५६००-३९१००, ग्रेड पे.६६०० आहे, त्या किंवा त्यापेक्षा वरिष्ठ वेतनश्रेणीत वेतन घेणारे अधिकारी } | : | संबंधित प्रशासकीय विभागाने विभागाचे प्रभारी मंत्री यांचेमार्फत मा. मुख्यमंत्री यांची मान्यता घ्यावी. |
| ii | राजपत्रित गट-अ {ज्यांच्या वेतनश्रेणीचा किमान टप्पा रु.१०,६५०/- (असुधारीत)/ सुधारीत वेतनश्रेणी PB -३ वेतनबँड १५६००-३९१००, ग्रेड पे.६६०० पेक्षा कमी आहे असे अधिकारी } व राजपत्रित गट-ब | : | संबंधित प्रशासकीय विभागाने विभागाचे प्रभारी मंत्री यांची मान्यता घ्यावी. |
| iii | अराजपत्रित गट-ब, गट-क व गट-ड | : | यथास्थिती विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांची मान्यता घ्यावी. |

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०८२२१६५११५३४०७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(र.शि.घाटगे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत-

- १) मा.सभापती, महाराष्ट्र विधान परिषद,
- २) मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधान परिषद /विधान सभा,
- ३) मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव,
- ४) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
- ५) मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई,
- ६) सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
- ७) सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव/स्वीय सहायक,
- ८) महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई
- ९) प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळशाखा/अपील शाखा), मुंबई,
- १०) प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
- ११) सचिव, महाराष्ट्र विधान सभा/विधान परिषद, सचिवालय, मुंबई,
- १२) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- १३) आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, मुंबई,
- १४) सर्व मंत्रालयीन विभाग/सर्व मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,
- १५) सर्व विभागीय आयुक्त /सर्व जिल्हाधिकारी,
- १६) महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई (५ प्रती)
- १७) सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने
- १८) निवडनस्ती-११-अ